



SUPREME PETROCHEM LTD

Regd. Office :

Solitaire Corporate Park, Building No. 11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg,
Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093. INDIA
© : 91-22-6709 1900 Fax - 022 - 4005 5681 • CIN : L23200MH1989PLC054633
Website : www.supremepetrochem.com • Email : corporate@spl.co.in

Ref: CFA/CS/86/AGM_33/2022-2023

December 6, 2022

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Mumbai - 400 001
Script Code - 500405

National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra East,
Mumbai - 400 051
Scrip Code - SUPPETRO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Result of Postal Ballot dated 02.12.2022

Pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (“Act”) read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (“Rules”), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”), approval of Members of the company was sought by means of Postal Ballot (viz. remote e-voting) in the resolutions set out in the Notice of the Postal Ballot dated 27.10.2022 (“Postal Ballot Notice”)

Based on the Scrutinizer Report dated December 2, 2022 the resolution as set out in the Postal Ballot notice dated 27.10.2022 have been declared on December 2, 2022 as approved/passed by the members with requisite majority w.e.f from December 2, 2022 in accordance with the provisions of Secretarial Standard-2.

A copy of newspaper advertisement in connection with the declaration of result of postal ballot published as under is enclosed herewith.

(1) Business Standard (English) dated 06.12.2022

(2) Pudhari (Marathi) dated 06.12.2022

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully,
For **SUPREME PETROCHEM LTD**

D N MISHRA
COMPANY SECRETARY



Canara Bank
 (A GOVERNMENT OF INDIA UNDERTAKING)
 ARMI BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, 400 Marazion Street, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: 022-251121/28. Email: cb2528@canarabank.com

PUBLIC NOTICE
 Mr. Ramiro John Carmine Vincent Pereira, a member of the ANAND GARDEN Co-Operative Housing Society Limited, having address at Anand Park, Khandarpada, Dahisar West, Mumbai - 400068, and holding Flat No. D-201, in the building of the society, died on 11/02/2022. Mrs. Shirley Antoinette Maria Pereira & Mr. Craig Bernard Pereira has made an application for transfer of the shares of the deceased member to their names.
 The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the Society. If no claim/objection is received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital property of the Society as provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-law of the society is available for inspection free of charge at the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of this period.
 Date : 06.12.2022
 Place : Mumbai
 For and on behalf of ANAND GARDEN CHS Ltd.
 Sd/
 Hon. Secretary

Karnataka Bank Ltd. POSSESSION NOTICE
 Head Office: Marolnar-575002 CIN : L8510KA1924PLC001128
 ARMI Branch : Mumbai, 2nd Floor, E-Block, The Metropolitan, Flat No. C-25 & C-27, Phone: 022-26572816/26572804, E-Mail : mumbaiarm@kbank.com
 Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Website: www.karnatakabank.com

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
 SHORT CAUSE SUIT No. 615 of 2022
 O.V. R.20 (1-A) of C.P.C For Paper Publication
 Plaintiff lodged on - 25/02/2022
 Plaintiff admitted on: 16/03/2022
Rule 51:
 Summons to answer plaint under sec. 27, r/w. O. V Rule 1, 5, 7 & 8 and O. V Rule 9 of the Code of Civil Procedure

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES
 All that piece and parcel of Flat No. A-1, 1st Floor, admeasuring 750 sq. feet built up area, in the building known as THE CHAKRAVARTHY ASHOK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Chakala Sahar Road, Near J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400099, situated at Survey No.26, Hissa No.24 & 13, CTS No.162, 163 & 155, Village Sahar, Taluka Andheri, in the Suburbs of Mumbai City, in the Registration District Bandra, Andheri Division and bounded: East: by Phase I, West: by Under Construction building, North: by Open Space, South: by Road
 Authorised Officer, Karnataka Bank Ltd.
 DATE: 05.12.2022 PLACE: Mumbai

The Malkapur Urban Co-Op Bank Ltd. Malkapur
 Office: "Dhanshree", Malkapur, Dist. Buldhana
POSSESSION NOTICE [Rule 61(i)]
 Whereas, the undersigned being the authorized officer of **The Malkapur Urban Co-Op Bank Ltd. Malkapur** having its office at "Dhanshree", Buldana Road, Malkapur and one of its branch office at **Jawahar Colony** under The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 24/09/2021 calling upon the borrower 1) Hiral Homes, through its partners Mrs. Chhaya Kamlesh Boriya and Mr. Kamlesh Himmatlal Boriya Principal Place of Business Flat No.43/A, 4th Floor, Ghanashyams Nagar Co-Op. Housing Society, Trinarodas Road, Kandivali (West), Suburban Mumbai-400067, a) Shop No.24, B-42/43, Sector No.1, Shanli Nagar, Mira Road (East) Mumbai-401107 (Principal Borrower & Mortgagee), 1A) Mrs. Chhaya Kamlesh Boriya, Partner of Hiral Homes, Residence Add. Kalpataru Garden Building ABC Chm Ltd. Swayambhu Ganesh Mandir Road, Kandivali (East), Ashok Nagar, Mumbai-400101 (Principal Borrower & Mortgagee), 2) Mr. Ganatra Biplin Chattrabhuji, Resident of Flat No.503, B-Wing, Shanli Sewing Building, Shanli Nagar, Sector-7, Mira Road (East), Near Reliance Energy Collection Center, Bhayliwadi, Thani-401107 (Guarantor), 3) Mr. Amit Ajit Pangam, Resident of 802, Amit Tower, Plot No.119, RSC-11, behind Ekveera School, Charkop Sector-1, Kandivali (West) Mumbai-400067 (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being **Rs.6,53,15,808/-** (Ru. Six Crore Fifty Three Lakh Fifteen Thousand Eight Hundred Eighty only) as on 31/08/2021 + interest + charges within 60 days from the date of receipt of the said notice.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES
 (Description of property mentioned in Registered Mortgage Deed day book Sr.No.29912019, Dated 17/06/2019)
 Only 13 Flats out of total mortgaged property situated at Land Survey No.74, Hissa No.9, Hiral Legacy Building, CTS No.51-A, Kandivali (West) Mumbai, along with the details of Flats as:
 (1) Flat No.601, 8th Floor, Carpet area 432 sq.ft., (2) Flat No.601, 8th Floor, Carpet area 432 sq.ft., (3) Flat No.802, 8th Floor, Carpet area 432 sq.ft., (4) Flat No.804, 8th Floor, Carpet area 640 sq.ft., (5) Flat No.903, 9th Floor, Carpet area 432 sq.ft., (6) Flat No.904, 9th Floor, Carpet area 459 sq.ft., (7) Flat No.1101, 11th Floor, Carpet area 432 sq.ft., (8) Flat No.1201, 12th Floor, Carpet area 432 sq.ft., (9) Flat No.1202, 12th Floor, Carpet area 432 sq.ft., (10) Flat No.1203, 12th Floor, Carpet area 432 sq.ft., (11) Flat No.1204, 12th Floor, Carpet area 459 sq.ft., (12) Flat No.1301, 13th Floor, Carpet area 432 sq.ft., (13) Flat No.1302, 13th Floor, Carpet area 459 sq.ft.
 Date : 30-11-2022
 Place : Kandivali
 Authorised Officer, The Malkapur Urban Co-Op. Bank Ltd.

Bank of India
 Versova Branch
 Jay Prakash Road, Andheri (West), Mumbai - 400 059
 Tel Nos. : 26235774, 26231287, 26244526
 Email: versova.mumbai@boi.bankofindia.co.in

POSSESSION NOTICE
 Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (S.A of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule (3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 28.09.2022 calling upon **M/s Global One Technology Pvt. Ltd., Mr. Vishwanath Rampyare Sinha (Director) & Mrs. Mini Sinha (Director)** to repay the amount mentioned in the notice being **Rs.50,44,060.17/-** (Rupees Fifty Lacs Forty Four Thousand Sixty and Paise Seventeen only) + interest @ 14.40% p.a. with monthly rests within a period of 60 days from the date of receipt of said notice.
 The Borrower/Guarantors having failed to repay the amount notice is hereby given to the borrower/guarantors and public in general that the undersigned has taken possession of property described here in below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (A) of the said act read with rule 8 of all the said rules on this day of 2nd December 2022
 The borrower/mortgagor/guarantor's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount of **Rs.50,44,060.17/-** (Rupees Fifty Lacs Forty Four Thousand Sixty and Paise Seventeen only) + interest @ 14.40% p.a. with monthly rests within a period of 60 days from the date of receipt of said notice.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES:
 All that part and parcel of:-
 Flat No. A/403, 4th Floor, Building No. 1, Ashok Nagar, Off Military Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Owned by Mr. Vishwanath Rampyare Sinha as a collateral security.
 Date: 02-12-2022
 Place: Mumbai
 Yours faithfully
 For - Bank of India
 Authorized Officer

TPNODL
TP NORTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED
 (A Tata Power & Odisha Government Joint Venture)
 Regd. Off: Corp Office, Januganj, Romuna Golei, Balasore, Odisha-756019
 CIN No.: U40106OR2021SGC035951; Website: www.tpnodl.com
NOTICE INVITING TENDER (NIT) December 06, 2022
 TP Northern Odisha Distribution Limited invites tender from eligible Bidders for the following:

Sl. No.	Tender Enquiry No.	Work Description
1	TPNODL/OT/2022-23/2500000195	Data Centre Software Web Application Firewall
2	TPNODL/OT/2022-23/2500000197	RC for SITC of Type 4 Sever Rack Mount

* MSMEs registered in the State of Odisha shall pay tender fee of Rs. 1,000/- including GST.
 ** EMD is exempted for MSMEs registered in the State of Odisha.
 For more details like bid due date, EMD, tender fee, bid opening date etc. of the Tenders, please visit "Tender" section TPNODL website <https://tpnodl.com>. All tenders will be available on TPNODL website w.e.f. from dtd. 07.12.2022. Future communication / corrigendum to tender documents, if any, shall be available on website.
 Note - Tender bearing NIT No - 2500000197 will be available on website w.e.f. dtd 12.12.2022
 Head - Contracts

Supreme Petrochem Ltd
 CIN : L23200MH1989PLC054633
 Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India
 Tel. No. : 022-67091900/66335927 Fax No. : 022-40055681
 E-mail : investor@supremepetrochem.com Website : www.supremepetrochem.com

Pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), approval of Members of the company was sought by means of Postal Ballot (viz. remote e-voting) in the resolutions set out in the Notice of the Postal Ballot dated 27.10.2022 ("Postal Ballot Notice")
 Shri P.N.Pankaj, Scrutinizer appointed by the Board for conducting the scrutiny of Postal Ballot (viz. remote e-voting) carried out the scrutiny of all the votes cast by the shareholders of the Company through remote e-voting process received upto 5.00 p.m. IST on December 2, 2022 being the end of postal ballot, remote e-voting and submitted his report on voting results on December 2, 2022.
 Based on the Scrutinizer Report dated December 2, 2022 the report of Postal Ballot is as under:-

Sr. No.	Description of Resolution	Nature of Resolution	Mode of Voting	No. of Voting polled	No. of votes in favour	No. of votes against	% of votes in favour	% of votes against
1	To approve sub-division/split of the equity shares of the Company	Ordinary Resolution	Remote E-Voting	64493420	64492363	1057	100	0.00

In consideration of the provisions of Regulation 44 of LODR and in accordance with the provisions of Secretarial Standards-2 the aforesaid Scrutinizer's Report dated December 2, 2022, we hereby confirm that the Ordinary Resolution as set out in the Postal Ballot Notice dated October 27, 2022 for approval of sub-division/split of the equity shares of the Company stands duly carried out/passed with requisite majority.
 The postal ballot result alongwith the Scrutinizer's Report has been posted on the website of the Company www.supremepetrochem.com and has also been communicated to BSE Limited (BSE) and the National Stock Exchange of India Limited (NSE) where the equity shares of the Company are listed.
 for SUPREME PETROCHEM LTD
 Sd/-
 D. N. MISHRA
 COMPANY SECRETARY
 Place : Mumbai
 Date : December 5, 2022

MCX METAL & ENERGY
 Trade with Trust
 Multi Commodity Exchange of India Limited
 Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093.
 www.mcxindia.com

NOTICE
 NOTICE is hereby given that following Members of Multi Commodity Exchange of India Ltd. have requested for surrender of their Membership of the Exchange:

Sr. No.	Name of the Member(s)	Member ID	SEBI Reg. No.	Timeline for Receiving Claims/Complaints
1.	Narayan Commodity Brokers Private Limited	21115	INZ000102435	60 Days
2.	Utkarsh Commodities	55600	INZ000096628	30 Days
3.	Shiv Narayan Agarwal	21870	INZ000071212	30 Days

Any client(s) / constituent(s) of the above referred Members, having any claim / dispute / complaint against these Members, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within the timelines as provided in the above table, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Members or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.
 The Client(s) / Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (<https://igrs.mcxindia.com>) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 or email it at grievance@mcxindia.com.
 Upon surrender of Membership, the Authorized Person(s) (APs), if any, registered through these Members shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in that capacity.
 For Multi Commodity Exchange of India Ltd.
 Sd/-
 Date: December 05, 2022
 Authorised Signatory - Membership Department

Office of Executive Engineer Drinking Water & Sanitation Division, Hazaribag
Very Short Tender e-Procurement Notice (1st Call)
Tender reference:-H/ZB/State_Plan/Barhi_Re-Org./13/2022-23(1st Call)
Date :- 02.12.2022

Sl. No.	Name of the work	Value of work (Rs in Lakhs)	Bid Security (Rs. in Lakhs)/Paper (Rs)	Cost of Tender (Rs)	Time of Completion
1.	Detailed survey, designing and drawing, Construction of rest work of Intake Well, Cum Pump House 5.0 MLD capacity Unconventional Water Treatment Plant, RCC Elevated Service Reservoir- 1 no., Staff Quarter, Compound wall, Supplying and laying Raw and Clear Water rising main and Distribution Network, House Connection, Supplying and installation of VT and Centrifugal pump motor, Five years operation & maintenance with allied works, etc. all complete job for Re-Organization of Barhi Rural Water Supply Scheme under D.W. & S. Division Hazaribag on turnkey basis.	(029.2)	(10.50)	10,000.00	18 Months- 03 Months (Trial and run)
2.	Date of Tender uploading in website	Date:- 08.12.2022 up to 02:00 PM			
3.	Date of Pre-bid Meeting	Date:- 13.12.2022 at 12:30 PM in the office of Engineer-in-Chief, D.W. & S. Department, Hazaribag			
4.	Last date receipt of Bid	Date:- 20.12.2022 upto 05:00 PM			
5.	Last date submission cost of BOQ and EMD (in hard copy)	Date:- 21.12.2022 upto 04:00 PM in the office of the 1. Executive Engineer, D.W. & S. Division, Hazaribag, 2. Superintending Engineer, D.W. & S. Circle, Hazaribag 3. Regional Chief Engineer, D.W. & S. Department Ranchi Zone, Ranchi			
6.	Date of opening tender	Date:- 22.12.2022 upto 02:00 PM			
7.	Name and address of office inviting tender	Executive Engineer, Drinking Water & Sanitation Division, Hazaribag			
8.	Name and address of tender opening officer	Executive Engineer, Drinking Water & Sanitation Division, Hazaribag			
9.	Contact no of e-procurement office	06546-262291			
10.	Helpline No. of e-procurement cell	0651-2480345			

i) Estimated Cost & EMD Cost may be changed.
 ii) Only Registered contractor in this department participate in said tender.
 iii) Further details can be seen on website- <http://jhrkhandtenders.gov.in>
 Executive Engineer
 D.W. & S. Division, Hazaribag
 PR.NO.284211 Drinking Water and Sanitation(22-23)-D

Government of Kerala
 Published Tenders from 28-11-2022 to 04-12-2022
Directorate of Animal Husbandry
Tender ID: 2022 DAH 534404 1 * Project Co-ordinator & Retender for the purchase of Rabies Veterinary Vaccine for t * Closing Date: 15-Dec-2022 * PAC: Rs4531234
Tender ID: 2022 DAH 534314 1 * Chief Disease Investigation Officer * General Consumables 2022-23 * Closing Date: 22-Dec-2022 * PAC: Rs1519000
Office of the Commissioner of Food Safety Kerala
Tender ID: 2022 FOOD 529886 1 * Commissioner of Food Safety * Purchase of Lab Equipments * Closing Date: 20-Dec-2022 * PAC: Rs1400000
Tender ID: 2022 FOOD 530158 1 * Commissioner of Food Safety * Purchase of Lab Equipments * Closing Date: 20-Dec-2022 * PAC: Rs2400000
 Visit <https://tenders.kerala.gov.in> for more details.
 Ro.No:28-04/No-V-Dec/2022/PRD(N)10

Piramal Capital & Housing Finance Limited
 (Formerly Known as Dewan Housing Finance Corporation Ltd)
 CIN: U65101MH1984PLC032639
 Registered Address: 601, 6th Floor, Amli Building, Agastya Corporate Park, Karamba Junction, Opp. Fire Station, LBS Marg, Kurla (W) Mumbai MH 400070.
 Contact Person: Ms. Mukul Singh
 Website: www.piramalfinance.com

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SALE OF FINANCIAL ASSETS (NON-PERFORMING ASSETS) OF PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED
 1. Piramal Capital & Housing Finance Limited ("PCHFL"), invites Expressions of Interest ("EOI") from eligible asset reconstruction companies for the sale of its financial assets (Non-Performing Assets or Special Mention Accounts or credit impaired assets, referred herein and in the public notice as "Non-Performing Assets") under "Swiss Challenge Method", based on an existing offer in hand from a bidder for acquisition of the Non-Performing Assets for an overall purchase consideration of INR 350,00,00,000/- (Rupees Three Hundred and Fifty Crores only) at 15:05 Cash-cum-SR structure with cash portion equal to 15% of the purchase consideration and Security Receipts (SRs) portion equal to 85% of the purchase consideration. The said bidder will have the right to match the highest bid as per the extant RBI Guidelines.
 2. The aggregate principal outstanding of Non-Performing Assets put up for sale has a gross value as on October 31, 2022, of approx. INR 1352.59 crore (Indian Rupees One Thousand Three Hundred Ninety Two Crores Fifty Nine Lacs only).
 3. Please note that the Non-Performing Assets will be sold as a pool of asset(s). The sale is conducted as per the Terms and Conditions set out in the Public Notice Document and as per the procedure set out therein. Eligible interested applicants may access the Public Notice Document on the website of PCHFL (www.piramalfinance.com).
 4. The sale of Non-Performing Assets is on 15:05 Cash- Security Receipts (SRs) structure only, and is on "As is where is, as is what is, whatever there is and without recourse basis".
 5. Any interested party can express its interest by executing and delivering Letter of Intent and Non-Disclosure Agreement to access the details of the Non-Performing Assets and participate in the sale process as per the terms set out in the Public Notice Document.
 6. PCHFL reserves the right to alter, modify the terms and conditions of the said sale or to cancel the proposed sale at any stage of transaction, without assigning any reason whatsoever. The decision of PCHFL in this regard shall be final, binding and conclusive. Please note that the sale shall be subject to final approval by PCHFL.
 For further details, contact the authorized officer at the above-mentioned office details.
 Place: Mumbai
 Date: December 06, 2022
 For Piramal Capital & Housing Finance Limited
 Authorized officer

AJR INFRA AND TOLLING LIMITED
 (formerly Gammon Infrastructure Projects Limited)
 Registered Office: 3rd Floor, Plot No.3/B, Hamilton House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400038 Tel: (022) 6748 7200 Fax: (022) 6748 7201 Email: compliances@ajrinfra.in Website: www.ajrinfra.in CIN: L45203MH2001PLC131728

NOTICE is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of members of the Company will be held on Thursday, December 29, 2022 at 3.30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No.20/2020 dated 5th May, 2020 read with MCA General Circular Nos. 14/2020, 17/2020, 39/2020, 20/2021 and 3/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, December 31/2020, December 8, 2021 and May 5, 2022 and SEBI Circular dated May 12, 2020 (collectively referred to as "Relevant Circulars") to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 21st AGM and Annual Report for the financial year 2021-22 is sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the 21st AGM and Annual Report for the financial year 2021-22 are also available on the Company's website www.ajrinfra.in on the website of Central Depository Services (India) Limited at <https://www.evotingindia.com>, on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

As per Section 108 of the Companies Act, 2013 ("Act"), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ("Rules") and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL") on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through VC / OAVM, who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members are requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC / OAVM facility provided by CDSL. The details of remote e-voting are given below:

- 1) Date and time of commencement of remote e-voting: 26/12/2022 (9.00 a.m. IST)
- 2) Date and time of end of remote e-voting: 28/12/2022 (5.00 p.m. IST)
- 3) Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 28/12/2022
- 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. on 23rd December, 2022. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 23/12/2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting during the AGM.
- 5) Any person who acquires shares of the Company and become a member after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to helpdesk.evoting@odsiindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user id and password can be used for casting votes.
- 6) Members holding shares in Physical Form, kindly refer the detailed instruction for e-voting.

For physical shareholders and shareholders whose email addresses are not registered with the depositories, shareholders should log on to the e-voting website www.evotingindia.com and enter their 10 digit alpha-numeric PAN issued by Income Tax Department for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice of AGM.
 For any queries / grievance, in relation to remote e-voting and e-voting, members may contact:
 Name: Mr. Rakesh Dalvi
 Central Depository Services (India) Limited
 Designation: Manager
 Address: A Wing, 25th Floor, Marathon Futurix, Marfatil Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013
 Email - helpdesk.evoting@odsiindia.com
 Cell: 7800225533
 For AJR INFRA AND TOLLING LIMITED (formerly Gammon Infrastructure Projects Limited)
 Sd/-
 Place : Mumbai
 Date : December 6, 2022
 Company Secretary and Compliance Officer

संक्षिप्त

गर्लफ्रेंडसाठी स्वतःच्या घरातच दरोडा

मेरठ : नमन नावाच्या एका दिवट्याने गर्लफ्रेंडला खून करण्यासाठी चकक आपल्याच घरात डबला मारला. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. नमनला त्याच्या मित्रांनी या गैरकृत्यात साथ दिली. आई-वडिलांना बांधून ठेवले आणि रोख रकमेसह दागिने लुटले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल कॉल, मेसेज व चॅट हिस्ट्री डिलिट केल्यावरही पोलिसांनी गुगल बॅकअपच्या मदतीने सर्व हिस्ट्री बाहेर काढली आणि या दिवट्याच्या मुसक्या आवळल्या. चिद्दू सैनी, शिवम सैनी, शिवम गिल या मित्रांना नमने मोबाईल कॉल, मेसेज व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घरात पैसे कुठे ठेवलेले आहेत, याची माहिती दिली. उरल्यानुसार मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास नमनेने दरवाजा उघडला आणि चोटीच्या मित्रांना घेऊन गेले. तिजोरीचे लोकेशन सांगितले. नंतर या मित्रांनी नमनच्या आई-वडिलांना बांधून ठेवले. १४ लाखांची रोकड व दागिने घेऊन पोबारा केला.

पाकिस्तानी नागरिकांनी लढवली निवडणूक

श्रीनगर : दोन वर्षांपूर्वी काश्मिरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत दोन पाकिस्तानी नागरिक उमेदवार म्हणून उभे होते, हे सिद्ध झाल्याने त्या दोन जागांची रद्द केली. निवडणूक अखेर सोमवारी शांततेत पार पडली. २०२० च्या डिसेंबर महिन्यामध्ये काश्मिरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात कुपवारा जिल्ह्यातील द्रुगमुल्ला आणि बांदीपारा जिल्ह्यात हाजीन हे दोन मतदारसंघे महिलांसाठी राखीव होते. तेथून अनुक्रमे सोमिया सदाफ आणि शाहिदा बेगम यांनी निवडणूक लढवली होती. या दोघीही पाकिस्तानी नागरिक असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पूर्ण पडताळणी करण्यात आली. त्यात या दोघी पाकिस्तानी नागरिक असल्याचे सिद्ध झाल्यावर या दोघी जागांवरील निवडणूक रद्द करण्यात आली होती. सोमवारी या दोन ठिकाणी पोतनिवडणूक शांततेत पार पडली. मतदानासाठी तमाडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ताजमहालसंबंधीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : इतिहासाच्या पुस्तकात ताजमहाल संदर्भात देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचा दावा करत ती हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ताजमहालचे 'योग्य व' निश्चित करण्यासह बांधकामासंबंधी इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आलेली चुकीची माहिती हटवण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला (एएसआय) देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रवि कुमार यांच्या खंडपीठाचे ही याचिका सुनावणी योग्य नाही, अशा शब्दात याचिकाकर्त्याला खडसावले. ही कशाप्रकारची याचिका आहे? असा सवाल खंडपीठातने विचारला.

सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे देण्याची विनंती

नवी दिल्ली : केंद्र-दिल्ली सरकार दरम्यान अधिकारावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे दिली जावी, अशी विनंती केंद्र सरकारकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली. दिल्लीच्या विविध सेवांवर कोणाचे नियंत्रण असावे, हा घटनात्मक मुद्दा असल्याने सध्या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर होणे गरजेचे आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. केंद्राच्या भूमिकेला दिल्ली सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोध केला.

सफदरजंगच्या यंत्रणेवरही झाला सायबर हल्ला

नवी दिल्ली : एम्सवरील सायबर हल्ल्याचे मूळ शोधण्यात यश आले असून डेटा रिस्कवरीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, गेल्या महिन्यात सफदरजंग रुग्णालयाच्या संगणक यंत्रणेवरही सायबर हल्ला झाल्याचे समोर आले असून त्यावेळी हा प्रकार हाणून पाडण्यात यश आले होते. एम्सच्या पाच हजार संगणकांसह सर्व ५० सर्व्हर हॅक करून त्यातील डेटा ताब्यात घेत हॅकर्सनी २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. यंत्रणा पूर्ववत करण्याच्या कामासोबतच हॅकर्सचा शोध घेण्याचे काम सुरू असून या हल्ल्याचे मूळ शोधण्यात यश आल्याचा तपास यंत्रणांनी दावा केला आहे. गेल्या महिन्यात सफदरजंग रुग्णालयाच्या संगणक यंत्रणेवरही सायबर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी एक दिवस ही यंत्रणा बंद पडली होती. पण रुग्णालयाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि एनआयसीच्या मदतीने गेलेला डेटा मिळवण्यात आला व च्या आयपी अँडसिकरून हा हल्ला झाला, तो अँडसि ब्लॉक करण्यात आला. एम्स सायबर हल्ल्याचा तपास करणाऱ्या तज्ञांच्या मते सफदरजंगच्या यंत्रणेवरील सायबर हल्ला झाल्यानंतर एम्सचा प्रकार घडला आहे.

शेतकऱ्यांची अवरथा समजली : राहुल गांधी

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानात दारवळ

झालवाडा : (राजस्थान) वृत्तसंस्था

भारत-जोडो यात्रेमुळे खूप काही शिकायला मिळाले. गाडीत, विमान आणि हेलिकॉप्टरमधून असे अनुभव मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या फाटलेल्या हातात हात मिळवतांना समजले की देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

भारत-जोडो यात्रा मध्यप्रदेशातून राजस्थानमध्ये पोहोचली आहे. यावेळी यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते झालावाडा शहरापासून सुमारे ४० किलोमीटर



झालवाडा : काँग्रेसची भारत-जोडो यात्रा मध्यप्रदेशातून राजस्थानात पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासमवेत सचिन पावयल, गोविंद सिंह डेटासरा.

अंतरावरील चवली चौराहामध्ये शैलीत स्वागत करण्यात आले. दाखल झाल्या पारंपरिक राजस्थानी राजस्थानच्या सांस्कृतिक

राहुल यांनी ढाब्यावर घेतला चहाचा आस्वाद

राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान सर्व घटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. यात्रा राजस्थानात पोहोचल्यानंतर त्यांनी अर्धा इडन मुलांशी संवाद साधला. यात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून हस्तांदोलन केले. तसेच ढाब्यावर चहाचा आस्वाद घेतला.

कलाकारांनी पधारो म्हारे देस या गीतासह अनेक गाणी गाऊन भारत-जोडो यात्रेचे स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्यासह त्यांच्यासमवेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पावयल, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डेटासरा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, माझ्या मनात भाजप आणि राष्ट्रीय

एलआयसीची व्हॉट्सअॅप सेवा

नवी दिल्ली : एलआयसीने (भारतीय जीवन विमा) आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. याबाबतची माहिती एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी माहिती दिली.

या सेवेच्या माध्यमातून एलआयसीच्या पॉलिसीधारकांना काही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. या पॉलिसीधारकांनी एलआयसीच्या पोर्टलवर आपली पॉलिसी रजिस्टर केली आहे, त्यांनी ८९७६८६२०९० या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सअॅपहून लिहून घेवण्याच्या एलआयसी संघात माहिती मिळणार आहे.



एलआयसीच्या पोर्टलवर धोरणानुसार रजिस्ट्रेशन केले आहे, ते ही सेवा मिळवण्यास पात्र आहेत. एलआयसी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सेवाने रजिस्ट्रेशनसाठी पॉलिसीधारकांना एलआयसीच्या साईटवर जाऊन पॉलिसी नंबर आणि आवश्यक माहिती घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून एलआयसीचा सर्व विन्याबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती एम. आर. कुमार यांनी दिली.

लालूप्रसाद यांच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण

पाटणा : वृत्तसंस्था

सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना त्यांची मुलगी रोहिणी यांनी किडनी दान केली आहे.

एक तास शस्त्रक्रिया चालली. पहिल्यांदा रोहिणी यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या दोघेही आर्ययुग्मध्ये आहेत. मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या माझे वडील शुद्धीवर आले आहेत आणि ते बोलत आहेत. सर्वोच्चा शूभेच्छामुळे सर्वकाठी सुरळीत पडले असून मी सर्वांचे आभार मानतो, अशी पोस्ट तेजस्वी यांनी केली आहे.



सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना मुलगी रोहिणी यांनी किडनी दान केली.

ऑपरेशनपूर्वी लालूप्रसाद यादव आणि रोहिणी यांचा फोटो टिवट करण्यात आला. रेडी टू रॉक अँगड रोल, माझ्यासाठी एवढेच बास आहे, अशी रोहिणी यांनी केली आहे. लालू आणि रोहिणी यांचा रक्तगट एबी-५ॉइंटिड असल्याने किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे.

वकिली करतानाच रेडिओ जाँकी म्हणूनही काम केले

संन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला किस्सा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आपण विशीत असताना वकिली करत रेडिओ जाँकी म्हणूनही काम कराचो व तीन कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही करतो, अशी माहिती भारतात सरन्यायाधीश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात दिली. हे सांगताना त्यांनी आयटी क्षेत्रात एकाच वेळी दोन नोकऱ्या करण्यासाठी वापरला जाणारा मुललाईटिंग हा शब्द वापरल्याने उपस्थितांत हास्याची लंके उमटली.



गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना न्या. चंद्रचूड यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही बाबी सांगितल्या. ते म्हणाले की, विशीत असताना आणि वकिली करत असताना आपण मुललाईटिंग केले आहे. रेडिओ जाँकी म्हणून सूत्रसंचालन केले आहे. प्ले इट कूल, अ डेट विय यू आणि सॅडे रिक्वेस्ट या रेडिओ शोसाठी जाँकी म्हणून काम केले आहे. संगीत लहानपणापासून आवडते. आजही हे प्रेम कमी झालेले नाही. कोर्टात वकिलांचे गाणे ऐकून घरी आलो की खरे संगीत लावतो आणि आनंद घेतो, अशी मिश्रकी टिपणी त्यांनी केली.

आपला देव, धर्म निवडण्याचा प्रत्येकाला अधिकार : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसंस्था

भारतात प्रत्येकाला आपला देव निवडण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आपल्या गुरूंना परमात्मा म्हणून

घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे विधान केले. संबंधित याचिकाकर्त्याला न्यायालयाने दंडही टोटावला.

उपेंद्रनाथ दलाई यांनी ही याचिका केली होती. आपले गुरू श्री श्री ठाकूर अनुकुल चंद्र हे ईश्वरी आदेशानंतर अवतरले असल्याने त्यांना परमात्मा म्हणून घोषित करावे,

अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्या. एम. आर. शाह, न्या. सी. टी. रवि कुमार यांनी ही याचिका फेटाळताना हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार असल्याचे नमूद केले.

शब्दकोडे क्रमांक १८२६

१	२	३	४	५
८	९			१०
१३		११	१२	१५
१६		१७	१८	२१
२२			२३	

सुडोकू क्र. ३१७५

३			
४			
४			
३	४		

कोसे सोडवला सुडोकू?

सुडोकू सोडवताना उण्या आणि आडव्या चार कोलममध्ये एक ते चार हे अंक उभे किंवा आडवे असे बसवा की ते एका सरळ रेषेत एकदाच आले पाहिजेत.

उत्तर क्र. ३१७४

४	२	१	३
१	३	४	२
२	१	३	४
३	४	२	१

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन शिडीवरून कोसळले

मॉस्को : रशियाचे

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गंधीर आजारी असून त्यामुळेच गेल्या आठवड्यात ते आपल्या निवासस्थानात शिडीवरून पडले असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पुतीन रशियाच्या एका विशेष टॅस्टिंग लॅबच्या दौऱ्यावर गेले होते. पुतीन यांना कॅन्सर झाल्याने त्यांना अन्न गिळता येत नसल्याचे जगभरातील माध्यमांनी दावा केला असताना दुसरीकडे रशियन सरकारने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉक पोस्ट या वृत्तसंस्थेने पुतीन यांचा आजार आणि ते शिडीवरून

पडली असल्याची माहिती दिली आहे. पुतीन आपल्या अधिकृत निवासस्थानातील शिडीवरून उतरत होते. यावेळी त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलले मात्र त्यांच्या कमरेच्या खाली भागाला जखम झाली असल्याचे सांगण्यात आले.

पुतीन यांना कॅन्सर असल्याने त्यांना पोटासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरा जावे लागत आहे. कारण अशा प्रकारच्या रुग्णांच्या पोटात गॅस तयार होतो. पुतीन यांचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असल्याचे काही माध्यमांनी दावा केला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना चालताना अडचणी येत असल्याचे रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड

CIN : L23200MH1989PLC054633
नोंदणीकृत कार्यालय: सॉलिटोर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र. ११, ५वा मजला, १६७, गुरु हरोपीइन्डिजी मार्ग, अंधेरी-व्याटकोर लिंक रोड, कर्नाल, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र, भारत
दूरध्वनी क्र.: ०२२-६००९१९००/६९१३५९२७ | फॅक्स: ०२२-४००९५६८१
ईमेल: investorhelpline@spl.com | संकेतस्थळ: http://www.supremepetrochem.com

कंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १०८ आणि ११० मधील तरतुदी आणि जर अस्तित्वात तर इतर लागू असलेल्या तरतुदीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निमम, २०१४ ("निमम") मधील नियम २० आणि २२ सह, भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सूचीबद्ध निमम आणि प्रकटीकरण आवश्यकता) निमम / विनियम २०१५ ("सूची नियम"), च्या निमम ४४ नुसार, दिनांक २७.१०.२०२२ च्या पोस्टल बॅलेटच्या सूत्रनेमचे ("पोस्टल बॅलेट नोटीस") उभेखिलेल्या उपाययुक्त पोस्टल बॅलेट (उदा. रिमोट ई-व्हॉटिंग) द्वारे कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मागितली होती. पोस्टल बॅलेट (उदा. रिमोट ई-व्हॉटिंग) वी छाननी करण्यासाठी मंडळाने नियुक्त केलेले छाननीकर्ता श्री पी पारसीख यांनी पोस्टल बॅलेट रिमोट ई-व्हॉटिंगचा शेवटचा दिवस, २ डिसेंबर, २०२२ या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत रिमोट ई-मतादन प्रक्रियेद्वारे कंपनीच्या भागधारकांनी केलेल्या सर्व मतांची छाननी केली आणि २ डिसेंबर २०२२ रोजी मतादनाच्या निकालांबद्दलचा अहवाल सादर केला.

अनु. क्र.	उपाययुक्त वर्णन	उपाययुक्त स्वरूप	मतादनाची पद्धत	मतादनाची संख्या	बाजूने मतांची संख्या	विरुद्ध मतांची संख्या	बाजूने % मते	विरुद्ध % मते
१	कंपनीच्या इडिटी शेअर्सचे उपविभाग/विभाजन मंजूर करण्यासाठी	सामान्य उपाय	रिमोट ई-व्हॉटिंग	६४४९३४२०	६४४९३३६३	१०५७	१००	०.००

एलओडीआर च्या निमम ४४ च्या तरतुदीचा विचार करून आणि सचिवीय मानक-२ च्या तरतुदीनुसार २ डिसेंबर २०२२ च्या उपरोक्त छाननीकार्याच्या अहवालानुसार, आम्ही याद्वारे पुढी करतो की २७ ऑक्टोबर २०२२ च्या पोस्टल बॅलेट नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार कंपनीच्या इडिटी शेअर्सच्या मंजूरी उपविभाग/विभाजनासाठीचा सामान्य उपाय आवश्यक बहुमताने पार पाडला/पास केला गेला आहे. पोस्टल बॅलेटचा निकाल छाननीकार्याच्या अहवालासह कंपनीच्या www.supremepetrochem.com या संकेतस्थळावर दाखविला गेला आहे आणि तो, उभे कंपनीचे इडिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, च्या बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांना देखील कळविण्यात आला आहे.

सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेडचे हस्तांतरित/डी.एन. मिश्रा दिनांक: ५ डिसेंबर, २०२२

पश्चिम रेल्वे

संकेत व दूरसंचार कार्य
वर्षिक विभागीय संकेत व दूरसंचार अभियंता (समन्वयक), २ रा मजला, विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८ व खालील तपशिलानुसार ई-निविदा मागविली आहेत. निविदा क्र. : W55-2-579-Tele-WA, dated : 05.12.2022, कामाचे वर्णन : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या दार (उत्तर - पश्चिम), माहीम (पूर्व) येथे व्हीट्सरिच विन्डो रॉटेशनवर बुकिंग ऑफिसचे तसेच खार रोड स्थानकातील इलेक्ट्रिक बुकिंग ऑफिसच्या नूतनीकरणार्थाने टेलिकॉम सुविधांची तरतूद. कामाचे मूल्य : रु. २९९००/-, ई-निविदा उघडण्याच्या कार्यालयाच्या तपशील : वरिल निर्देशित पद्यानुसार, ई-निविदा दत्तनांज सादरकरणाची अंतिम तारीख व वेळ : दि. २९.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा., ई-निविदा उघडण्याची तारीख व वेळ : दि. २९.१२.२०२२ रोजी दु. ३.३० वाजता. निविदा वेबसाइट http://www.ireps.gov.in वर पाहता येऊ शकतील. 0635

इंडियन रेल्वे कॅंटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लि.

खुली ई-निविदा मागविण्याची सूचना
अवभासाईटीसी-पश्चिम क्षेत्र खालील खुली ई-निविदा मागविली आहेत (दिनांक/मागणी प्रणाली मार्फत) :-
सुनीदस तपशील
जन आहार/रिफ्रिजमेंट रुम १ ए आणि ए वॉल्वे स्टेशन येथे विविध जन आहार/रिफ्रिजमेंट रुम (किंमत २५/१२/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत)
रिटायरींग रुम विविध वी आणि व्हालीव्हेल शेवटी रेल्वे स्टेशनचे वेळ दिवसवार किंवा इतर विविध ई-निविदा २८/१२/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत
पूडा फूड प्लॅटफॉर्म/फूड क्युटिंग प्लॅटफॉर्म/फूड प्लॅटफॉर्म/फूड क्युटिंग प्लॅटफॉर्म खुली ई-निविदा ३०/१२/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत
निविदा दत्तनांज डाऊनलोड करणे आणि सहभाग पूर्वीत वेबसाईट मार्फत करता येईल :- www.tenderwizard.com/IRCTC परिले जाहिरातीवर कोणतीही सुधारणा करी केल्या, यानंतर www.irctc.com आणि www.tenderwizard.com/IRCTC वर प्रकटित करण्यात येईल.
कार्यालय पत्ता : अवभासाईटीसी, कोलकाता ऑफिस (पश्चिम क्षेत्र) २ रा मजला, अवभासाईटीसी इमारत, वी. एन. रोड, मंगल रेल्वे, कोलकाता, पिन ७००००६ | फोन : ०२२-२२९६२८०३/६३/६३/६३
पूडा फूड प्लॅटफॉर्म/फूड क्युटिंग प्लॅटफॉर्म/फूड प्लॅटफॉर्म/फूड क्युटिंग प्लॅटफॉर्म खुली ई-निविदा ३०/१२/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (४) मुंबई यांचे कार्यालय - जाहीर नोटीस -

जा.क्र.मुंबई/जिल्हा.४/आजारीप.को-ऑप.के.सी.लि./३५५४/२०२२ दि. २७/११/२०२२
खुली अधिष्ठा, इन्व्हेन्चर को-ऑप.के.सी.लि., यांनी श्री शशिबंका सुधाकर शेठे व इतर हे सदस्येचे धकाळीवर झाल्याचे त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये निविदाद्वारे खुली प्रमाणपत्रे आधारे कार्याधी केल्याने नोटीस देण्यात आली आहे. या निविदा मिळोबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास दाखल केलेला असून त्या अर्ह्याने कॅंटरिंग व जागिरेदार यांना खुली नोटीस रिजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आली होती व या कार्यालयात २७/११/२०२२, ०१/१२/२०२२, २५/१२/२०२२ रोजी खुली नोटीस पाठविली होती परंतु चार खुली नोटीस कॅंटरिंग व जागिरेदार विरुद्ध नव्हते. कॅंटरिंग व जागिरेदार यांची खुली नोटीस घेण्यात येणे न्याय्य सरत असल्याने / खुली नोटीस लागू झाल्याचे नोटीस अध्याय अखत्यारीने, त्यांना जाहीर सुनावणी नोटीस देण्यात आली आहे. निविदा घ्याव्यात आहे.
खालील कॅंटरिंग व जागिरेदार विरुद्ध रद्दिलेले असून, संस्थेचे जल केल्याचे मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे:-

कॅंटरिंग व जागिरेदार	मालमत्ताधारकाचे नाव व जल मालमत्तेचे बंधन	जागर किंमतीनुसार (Market Value)	जास मूल्य (Distress Value)	दुयय निबंधक यांचे रद्दी ठरवून नुसारा मूल्य
१. श्री शशिबंका सुधाकर शेठे, पत्ता क्र. १, शीर्ष नंद, मंगल वाड, एम.सी.रॉड, केवळीपारा, मंगळी मंदीरावड, बहिरंग पूर्व, मुंबई-४०००६७	श्री शशिबंका सुधाकर शेठे	२९,००,०००/-	२०,००,०००/-	१४,५०,०००/-
२. वी. रेखा शशिबंका शेठे, वरील पत्ता क्र.०२ मजला, उजव मंडळ, बहिरंग पूर्व, मुंबई-४०००६७	श्री वी. रेखा शशिबंका शेठे	२९,००,०००/-	२०,००,०००/-	१४,५०,०००/-
३. श्री शशिबंका सुधाकर शेठे, वरील पत्ता क्र.०२ मजला, उजव मंडळ, बहिरंग पूर्व, मुंबई-४०००६७	श्री शशिबंका सुधाकर शेठे	२९,००,०००/-	२०,००,०००/-	१४,५०,०००/-

तेव्हा या जाहीर नोटीसीअन्वये संबंधितांना कळविण्यात येते की, सध्या प्रकृती मूल्याने मांडण्यासाठी संबंधितांनी दि. १२/१२/२०२२ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (४), मुंबई, मंडारी बँक भवन, २ रा मजला, प्र.ल. काळीपूरली मार्ग, दादर (१), मुंबई - २८ या कार्यालयात दुसरी ०२.०० वाजता सरास हरत घ्यावी. आपण सध्या दिवशी व वेळी हरत व राहिल्यास अथवा आपले लेखा/वही मूल्याने वादर न केल्यास असेल सारद केलेल्या मूल्यांकनाबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे समजून जागीर निविदा करण्यात येईल व त्याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहिल्याची नोटीस घ्यावी.

सही/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (४), मुंबई कार्यालय